

प्रश्नपुस्तिका

मराठी, इंग्रजी व सामान्य अध्ययन

वेळ : 1 (एक) तास

एकूण प्रश्न : 100
एकूण गुण : 100

सूचना

- (1) सदर प्रश्नपुस्तिकेत 100 अनिवार्य प्रश्न आहेत. उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी या प्रश्नपुस्तिकेत सर्व प्रश्न आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. असा तसेच अन्य काही दोष आढळल्यास ही प्रश्नपुस्तिका पर्यवेक्षकांकडून लगेच बदलून घ्यावी.

- (2) आपला परीक्षा-क्रमांक ह्या चौकोनांत न विसरता बॉलपेनने लिहावा.

- (3) वर छापलेला प्रश्नपुस्तिका क्रमांक तुमच्या उत्तरपत्रिकेवर विशिष्ट जागी उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे न विसरता नमूद करावा.
(4) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी उत्तरे सुचविली असून त्यांना 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरापैकी सर्वात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर नमूद करावा. अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरक्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्नक्रमांकासमोर छायांकित करून दर्शविला जाईल याची काळजी घ्यावी. ह्याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरू नये.

- (5) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडविणे श्रेयस्कर आहे पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालविता पुढील प्रश्नांकडे वळावे. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्लक राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.
(6) उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येणार नाही. नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर दिल्यास ते तपासले जाणार नाही.
(7) प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच “उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची दिलेल्या चार उत्तरापैकी सर्वात योग्य उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. अन्यथा त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येईल”.

ताकीद

ह्या प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेली वेळ संपेपर्यंत ही प्रश्नपुस्तिका आयोगाची मालमत्ता असून ती परीक्षाकक्षात उमेदवाराला परीक्षेसाठी वापरण्यास देण्यात येत आहे. ही वेळ संपेपर्यंत सदर प्रश्नपुस्तिकेची प्रत/प्रती, किंवा सदर प्रश्नपुस्तिकेतील काही आशय कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीस पुरविणे, तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या “परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम-४२” यातील तरतुदीनुसार तसेच प्रचलित कारदाराच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती कमाल एक सर्वांच्या कारवासाच्या आणि /किंवा रूपये एक हजार रुक्मेच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल.

तसेच ह्या प्रश्नपत्रिकेसाठी विहित केलेली वेळ संपेपर्यंत ही प्रश्नपुस्तिका अनिधिकृतपणे बाळगणे हा सुद्धा गुन्हा असून तसे करणारी व्यक्ती आयोगाच्या कर्मचारीवृद्धापैकी, तसेच परीक्षेच्या पर्यवेक्षकीयवृद्धापैकी असली तरीही अशा व्यक्तीविरुद्ध उक्त अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र होईल.

पुढील सूचना प्रश्नपुस्तिकेच्या अंतिम पृष्ठावर पहा



SEAL
उत्तरपत्रिका
विविध
क्रमांक
नमूद
करावा

कच्च्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK

1. द्वर्थी असलेले वाक्य कोणत्या पर्यायी उत्तरांत आहे ?
- गीतांजलीचे लेखक, रविन्द्रनाथ टागोर, हे थोर कवी होते.
 - आचार्य अत्रे हे एक अष्टपैलू लेखक होते.
 - माझ्या उत्तरपत्रिकेवर खूब होऊन परीक्षकांनी मला पुन्हा संधी दिली आहे.
 - सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही.
-
2. खालील पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरची विषमार्थी जोडी कोणती ?
- | | |
|----------------------|-------------------|
| (1) अर्पिता – अर्चना | (2) असिता – असीमा |
| (3) अमरा – अमरजा | (4) अधिनी – अधिरा |
-
3. 'य' आणि 'र' गटात अनु. शब्द समुह आणि त्याबद्दल एक शब्द दिला असून पर्यायी उत्तरांतील एक उत्तर योग्य असून त्या उत्तरातील चाही जोड्या योग्यरित्या जुळविल्या आहेत, असे ते पर्यायी उत्तर कोणते ?
- | य | र |
|---------------------------------------|-------------|
| (अ) मोफत पाणी मिळण्याची सोय. | (आ) पाणवठा |
| (ब) चार रस्ते एकत्र येतात ती जागा. | (ई) तिठा |
| (क) गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा. | (ऊ) चव्हाटा |
| (ड) तीन रस्ते एकवटतात ती जागा. | (ऐ) पाणपोई |
| (1) ब - ऊ, अ - ऐ, क - ई, ड - आ | |
| (2) अ - ऐ, क - आ, ब - ई, ड - ऊ | |
| (3) ब - ऊ, ड - ई, अ - आ, क - ऐ | |
| (4) ड - ई, क - आ, अ - ऐ, ब - ऊ | |
-
4. खाली काही स्वर दिले आहेत. त्यातील काही संयुक्त स्वर आहेत. ते दाखविण्याची सोय पर्यायी उत्तरांतून शोधा.
- | | | | |
|-------------|-------------|------------|-------------|
| (ब) अ, आ | (क) इ, उ | | |
| (ड) ए, ऐ | (इ) ओ, औ | | |
| (1) ब आणि ड | (2) क आणि इ | (3) फक्त क | (4) ड आणि इ |
-
5. 'र' या व्यंजनानंतर 'थ' किंवा 'ह' ही व्यंजने येतात आणि जेव्हा 'र' च्या मागील व्यंजनावर आघात येत नसेल तेव्हा 'र' चे लेखन कसे केले जाते ?
- पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर सांगा.
- | | |
|-----------------------|-----------------------|
| (1) <u>—</u> <u>—</u> | (2) <u>—</u> <u>^</u> |
| (3) <u>—</u> <u>—</u> | (4) <u>—</u> <u>^</u> |

ቍዴል ቅዴሚያ ተከራክር / SPACE FOR ROUGH WORK

- (4) ከነፃ ገዢ የፃፈት ተከራክር ተስተካክል. ከነፃ ገዢ የፃፈት ተከራክር ተስተካክል ይረዳል.
- (3) ከነፃ ገዢ የፃፈት ተከራክር ተስተካክል በዚህ የፃፈት ተከራክር ተስተካክል የፃፈት ተከራክር ተስተካክል.
- (2) የፃፈት ተከራክር ተስተካክል የፃፈት ተከራክር ተስተካክል የፃፈት ተከራክር ተስተካክል.
- (1) ከነፃ ገዢ የፃፈት ተከራክር ተስተካክል የፃፈት ተከራክር ተስተካክል የፃፈት ተከራክር ተስተካክል.

7. ይጠበና ነውም የፃፈት ተከራክር ተስተካክል የፃፈት ተከራክር ተስተካክል የፃፈት ተከራክር ተስተካክል.

- (4) የፃፈት ተከራክር - የፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር.
- (3) ከፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር.
- (2) የፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር.
- (1) ከፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር.

8. ይጠበና ነውም የፃፈት ተከራክር ተስተካክል የፃፈት ተከራክር ተስተካክል.

- (4) የፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር, የፃፈት ተከራክር, የፃፈት ተከራክር.
- (3) የፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር.
- (2) የፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር?
- (1) የፃፈት ተከራክር.

7. ይጠበና ነውም የፃፈት ተከራክር ተስተካክል የፃፈት ተከራክር ተስተካክል.

- (4) $\frac{1}{2} + \frac{1}{3} + \frac{1}{4} + \frac{1}{5} + \frac{1}{6} + \frac{1}{7} + \frac{1}{8} + \frac{1}{9} + \frac{1}{10}$
- (3) $\frac{1}{2} + \frac{1}{3} + \frac{1}{4} + \frac{1}{5} + \frac{1}{6} + \frac{1}{7} + \frac{1}{8} + \frac{1}{9} + \frac{1}{10}$
- (2) $\frac{1}{2} + \frac{1}{3} + \frac{1}{4} + \frac{1}{5} + \frac{1}{6} + \frac{1}{7} + \frac{1}{8} + \frac{1}{9} + \frac{1}{10}$
- (1) $\frac{1}{2} + \frac{1}{3} + \frac{1}{4} + \frac{1}{5} + \frac{1}{6} + \frac{1}{7} + \frac{1}{8} + \frac{1}{9} + \frac{1}{10}$

የፃፈት ተከራክር,

6. ይጠበና ነውም የፃፈት ተከራክር የፃፈት ተከራክር?

P.T.O.

छोटी छिन्नियाँ लिखें / SPACE FOR ROUGH WORK

- (4) गृह, फैसला, देश, जगत्
- (3) देश, भूमि, द्विषय, दूर
- (2) देश, भौतिक, देश, दूर
- (1) द्विषय, देश, भौतिक, दूर

14. देशप्रबन्ध के लिए देश का उपयोग कैसे किया जाता है?

- (3) भौतिक
- (2) भौतिक

13. भौतिक का अर्थ बोलें तो क्या कहते हैं?

- (1) द्विषय विद्युत के फल से प्राप्त देशप्रबन्ध देश.
- (2) द्विषय विद्युत के फल से प्राप्त देशप्रबन्ध देश.
- (3) द्विषय विद्युत द्वारा प्राप्त देशप्रबन्ध देश.
- (4) द्विषय विद्युत देशप्रबन्ध देश.

12. विद्युत विद्युत विद्युत विद्युत विद्युत विद्युत विद्युत विद्युत का क्या मत है?

- (1) विद्युत, विद्युत विद्युत, विद्युत विद्युत
= विद्युत विद्युत विद्युत, विद्युत विद्युत विद्युत.
- (2) विद्युत विद्युत, विद्युत विद्युत
= विद्युत विद्युत विद्युत विद्युत विद्युत विद्युत.
- (3) विद्युत - विद्युत विद्युत विद्युत
= विद्युत विद्युत विद्युत, विद्युत विद्युत विद्युत.
- (4) विद्युत - विद्युत विद्युत, विद्युत विद्युत विद्युत - विद्युत विद्युत, विद्युत विद्युत - विद्युत विद्युत.

11. विद्युत विद्युत - विद्युत विद्युत विद्युत विद्युत विद्युत विद्युत विद्युत विद्युत का क्या मत है?

- (1) विद्युत - विद्युत विद्युत विद्युत, विद्युत विद्युत - विद्युत विद्युत विद्युत, विद्युत विद्युत विद्युत - विद्युत विद्युत, विद्युत विद्युत विद्युत.
- (2) विद्युत विद्युत - विद्युत, विद्युत - विद्युत विद्युत विद्युत, विद्युत विद्युत विद्युत - विद्युत विद्युत, विद्युत विद्युत - विद्युत विद्युत.
- (3) विद्युत - विद्युत विद्युत, विद्युत विद्युत - विद्युत, विद्युत विद्युत विद्युत - विद्युत विद्युत.
- (4) विद्युत - विद्युत विद्युत, विद्युत विद्युत - विद्युत विद्युत विद्युत, विद्युत विद्युत विद्युत - विद्युत विद्युत, विद्युत विद्युत विद्युत.

10. विद्युत विद्युत विद्युत विद्युत विद्युत का क्या मत है?

15. खालीलपैकी अकारविलहे (वर्णमालाक्रमानुसार) आलेला शब्दगट ओळखा.

- | | |
|-----------------------------------|-----------------------------|
| (1) प्रवचन, प्रवण, प्रवर, प्रवर्त | (2) सलूक, सलो, सलेप, सलोकता |
| (3) चेव, चेली, चेला, चेलगडी | (4) लाठ, लाठी, लाटा, लाटी |
-

16. खालीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मकभावे प्रयोग आहे ?

- | |
|---|
| (1) शकुंतला पत्र लिहिते. |
| (2) गौतमीने शकुंतलेच्या सोबत जावे. |
| (3) दुष्यन्ताने शकुंतलेला अंगठी दिली. |
| (4) दुष्यन्ताच्या शिपायांनी कोळ्याला मारले. |
-

17. 'मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो.' – या वाक्याचा प्रकार कोणता ?

- | | |
|-------------------|----------------|
| (1) संयुक्त वाक्य | (2) मिश्रवाक्य |
| (3) केवल वाक्य | (4) महावाक्य |
-

18. 'विश्वासने दिलेले ग्रंथ वाचनीय आहेत' – या वाक्यातील मुख्य उद्देश्य ओळखा.

- | | |
|-------------|-----------------|
| (1) विश्वास | (2) ग्रंथ |
| (3) वाचनीय | (4) दिलेले आहेत |
-

19. खालील स्पष्टीकरणाच्या अर्थाचा वाक्प्रचार शोधा.

धूर्त किंवा कावेबाज ठगाच्या हातात फासे दिले, त्याला आपल्यासोबत घूत खेळू दिले, सगळी सूत्रेच अशा माणसाच्या हाती दिल्यावर तो नक्कीच आपल्याला फसवतो.

- | | |
|--------------------------|-------------------------------|
| (1) मैदाच्या हातात फासे. | (2) कोलह्यास हाकारणे. |
| (3) सोने चमकणे. | (4) तिन्ही पर्याय योग्य आहेत. |
-

20. खालील प्रसंगी कोणती योग्य म्हण वापरावी ?

आपण एखाद्यासाठी खूप परिश्रम घेतले, मदत केली, त्याच्यावर उपकार केले पण असा कृतघ्न माणूस आपले उपकार विसरला. तो उलटला, हे त्याचे वागणे उफराटे आहे, अशा वेळी वापरायाची म्हण म्हणजे

- | |
|--------------------------------------|
| (1) पराचा कावळा आणि राईचा पर्वत. |
| (2) नागीण पोसली आणि पोसणारालाच डसली. |
| (3) नाकाला नाही जागा, नाव चंद्रभागा. |
| (4) न करत काही, वाईट शिकू पाही. |
-

कच्च्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK

पुढील उतारावाचून त्यावर आधारित 21 ते 25 प्रश्नांची उत्तरे द्या.

|| उतारा ||

काही विशिष्ट ध्येयांनी आमची ती पिढी भारली होती. देशभक्ती, त्याग आणि अशाच अनेक उदात्त गोर्झीनी वातावरण मंतरलेले होते. आज जेव्हा भी मागे वळून पाहतो, तेव्हा त्याकाळी देखील कामाची तळमळ असलेले व देशासाठी त्यागास सिद्ध असलेले तरुण फारच थोडे होते, हे आठवते. सगळा देश जेव्हा देशभक्तीच्या भावनेने पेटून उठला होता, तेव्हा ज्यांच्यासाठी आम्ही लढत होतो, ती पिढी दैनंदिन जीवनाच्या धोयटमार्गातच घुटमळत होती. या विचाराने मला उद्घिन वाटे. परंतु तरुणांचा हा स्वभावधर्मच आहे, हे माझ्या लक्षात आले, हे माझ्या लक्षात आल्यावर मला पुन्हा तसे कधीही वाटले नाही. त्यामुळे आजच्या पिढीचे कुठे मूलतः चुकते आहे असे मला वाटत नाही. त्यांच्यापर्यंत पोचणे, त्यांच्याशी हितगुज करणे आणि त्यांना आवाहन करून त्याच्यातील उत्कृष्ट ते मिळविणे आणि त्यांच्या शक्तीचा विधायक उपयोग करून घेण्यासाठी त्यांना कार्यक्रम देणे हे आवश्यक आहे.

आपल्याला लोकांच्या किमान प्राथमिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या पूर्ण करायच्या आहेत. त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. स्वातंत्र्य मिळविल्यानंतर आणि राष्ट्रीय सरकार स्थापन केल्यानंतर आपण आपल्यापुरता एक तोडगा शोधून काढला आहे. तो म्हणजे प्रत्येक गोष्ट सरकारवर सोपवून मोकळे होणे, आणि ते आमच्यासाठी सर्व काही करील असे मानणे. यामुळे प्रगती निश्चित होणार नाही. अगदी किमान उद्दिष्ट साध्य करायचे असले तरी सबंध राष्ट्राची शक्ती योग्य प्रकारे वापरली गेली पाहिजे. एखादी योजना असून, काही उद्दिष्ट समोर ठेवून एखाद्या शासकीय यंत्रेला ती पूर्ण करण्यास सांगणे, हे पुरेसे नाही. या मार्गने फारच थोडे साध्य होईल. आमच्या उत्पादन-पद्धतीत आणि आमच्या विचारपद्धतीत व दृष्टिकोनात त्यासाठी मूलभूत बदल होणे आवश्यक आहे. त्याशिवाय इष्ट क्रांती घडून येणार नाही.

हजारे वर्षांपूर्वी होते, तितकेच आजही आपण सनातनी आहोत; जातपात, धर्म, प्रांत, भाषा, बोलीभाषा आदि अनेक बाबतीत अजूनही आमच्यात मतभेद आहेत. या फुटीर प्रवृत्तीमुळेच भारताची अधोगती झाली असा इतिहास आहे. या प्रवृत्ती अस्तित्वात आहेत. एवढेच नव्हे तर त्या भयानक वेगाने बोकाळतच आहेत. तरुणांपुढील हे एक मोठे आव्हान आहे.

आज मी देशाच्या वेगवेगळ्या भागांत जेव्हा जेव्हा जातो, तेव्हा तेव्हा तेथील तरुण पिढी अशा संकुचित श्रद्धांचाच विचार करीत असलेली मला आढळते, ही दुदैवाची गोष्ट आहे. गतानुगतिकत्वाची पाठ अजून आम्ही सोडलेली नाही, पिढ्यान् पिढ्याच्या संस्कारांचाच आमच्यावर अजून प्रभाव आहे, हे त्याचे कारण आहे. बुरस्टलेल्या कल्पनांच्या विचारांमधून लोकांना बाहेर काढून त्यांना आधुनिक जगाचा, आधुनिक प्रवृत्तीचा आणि आधुनिक भारताचा विचार करावयास अजून शिकावयाला पाहिजे आहे. आणि म्हणूनच जिथे जिथे आव्हान असेल, तिथे तिथे आपले सामर्थ्य, गुणवत्ता, चारित्र्य आणि आपली राष्ट्रीय शक्ती हे सारे वाढवून लडा देण्यास आपण शिकले पाहिजे.

21. लेखकाच्या उद्दिष्टतेची कारणे कोणती ?

- (1) दैनंदिन जीवनात ध्येयवाद, देशभक्ती, त्याग या मूल्यांना महत्व होते.
- (2) यांच्यासाठी स्वातंत्र्यलढा होता, ते नेहमीच्या संसारी जीवनात अडकले होते.
- (3) लोकांच्या किमान गरजा पूर्ण होत नव्हत्या.
- (4) तरुण पिढीसमोर विधायक कार्यक्रम देता येत नव्हता.

22. इष्ट क्रांती घडून येण्यासाठी काय करावे लागेल ?

- (1) मूलभूत वैचारिकता, जीवनदृष्टी आणि निर्माण व्यवस्था यांच्यात परिवर्तन करावे.
- (2) शासकीय यंत्रणेवर सर्व भार टाकून उदिष्टपूर्ती करावी.
- (3) तरुण पिढीचे समुपदेशन करावे लागेल.
- (4) समस्यांना आव्हान द्यावे, क्रांतीच्या घोषणा देत जागृती करावी.

23. कोणत्या कारणांमुळे भारताची बेगाने प्रगती होऊ शकलेली नाही ?

- (1) विविध प्रकारचे मतभेद, दुरावे, आपआपसातील फुटिरता.
- (2) आपली तरुणपिढी पाहिजे तेवढी जागृत नाही.
- (3) जुनाट संस्कारांचे आचरण-व्यवहार पण जुन्यापिढीकडे दुर्लभ.
- (4) भारतीयांचा ब्रह्माचार, घोटाळे इत्यादी.

24. 'गतानुगतिकत्वाची पाठ अजून आम्ही सोडली नाही' – म्हणजे काय केले आहे ?

- (1) संकुचित रुठ्या, परंपरा, श्रद्धा, कल्पना यांचेच अनुसरण केले.
- (2) राजमार्ग, महामार्ग, रस्तेवहातूक यांच्या विकासाकडे लक्षादिले नाही.
- (3) आजच्या पिढीशी संवाद साधून त्यांना समजावून घेतले नाही.
- (4) जातपात, धर्म, प्रांत, भाषा इत्यादींचे प्रश्न सोडवले.

25. भारतासमोरील आव्हानांचा सामना कसा करावा ?

- (अ) नवतेचा स्वीकार करून आपली शक्ती, राष्ट्रभक्ती, गुणवत्ता सामर्थ्य वाढवून संघर्ष करण्याचे ज्ञान-कौशल्य मिळवावे.
- (ब) शासकीय यंत्रणा, नवतरुण, शास्त्रज्ञ यांची मदत मिळवावी.
- (क) अज्ञ, वस्त्र, निवारा अशा प्राथमिक गरजांची माहिती करून घ्यावी.
- (ड) देशाच्या वेगवेगळ्या भागातील तरुणांवर लक्ष केंद्रित करावे.

- (1) 'अ' बरोबर
- (2) फक्त 'क' बरोबर
- (3) 'क' आणि 'ड' बरोबर
- (4) फक्त 'ब' चूक आहे

कचव्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK

26. Identify the sentence punctuated correctly.

- (1) The fair girl, in the car is my sister.
 - (2) The fair girl, in the car, is my sister.
 - (3) The fair girl – in the car is my sister.
 - (4) The fair girl, in the car, is, my sister.
-

27. He is a very dry person.

Pick out the correct antonym to the underlined word in the context.

- (1) wet
 - (2) lively
 - (3) good
 - (4) refined
-

28. Identify the correct sentence :

- (I) The village council was a very effective body in the past.
 - (II) The defence counsel wanted to cross-examine the witness.

 - (1) Only I is correct
 - (2) Only II is correct
 - (3) Both I and II are correct
 - (4) Both I and II are incorrect
-

29. You _____ when you walk without any direction or aim.

Choose the correct alternative to complete the sentence.

- (1) stroll
 - (2) stray
 - (3) stalk
 - (4) lurk
-

30. Match the following :

- | | |
|--------------------------------|-----------------|
| A. The study of sound | I. Alchemy |
| B. The art of flight | II. Aesthetics |
| C. The philosophy of fine arts | III. Acoustics |
| D. Chemistry in ancient times | IV. Aeronautics |

A B C D

- (1) III II I IV
 - (2) III I IV II
 - (3) III IV II I
 - (4) II III IV I
-

31. Pick out the correct alternative that rearranges the following words ABCDE to form a meaningful sentence :

- A. which
- B. he thinks
- C. has a story
- D. everyone
- E. can be a great film

- (1) DCABE
 - (2) ABDCE
 - (3) BCADE
 - (4) BDEAC
-

32. What is meant by 'arsenal' ?

- (1) A person with an evil reputation
 - (2) A person's peculiar habit
 - (3) A place where weapons and ammunition are stored
 - (4) A position for which no salary is paid
-

33. The security was very tight, _____ the terrorists found a gap in it.

Select the correct alternative to complete the sentence.

- (1) but
 - (2) and
 - (3) or
 - (4) otherwise
-

34. He takes a nourishing diet to recuperate from illness quickly.

Identify the type of sentence.

- (1) complex
 - (2) compound
 - (3) simple
 - (4) complex compound
-

35. Identify the sentence which follows the correct word order.

- (1) He went back home happily.
 - (2) He happily went back home.
 - (3) He went back happily home.
 - (4) He went happily back home.
-

36. She said "I am cutting the vegetables."

To convert the sentence into reported speech, choose the correct alternative.

- (1) She said that I am cutting the vegetables.
 - (2) She said that I was cutting the vegetables.
 - (3) She says that she was cutting the vegetables.
 - (4) She said that she was cutting the vegetables.
-

37. We eat that we may live.

Pick out the correct meaning of the underlined modal.

- | | |
|-----------------|-----------------|
| (1) possibility | (2) purpose |
| (3) permission | (4) probability |
-

38. It's upto you to make the next decision or step.

Choose the correct alternative idiom to match the meaning in the given sentence.

- (1) Actions speak louder than words
 - (2) Best of both worlds
 - (3) Ball is in your court
 - (4) Taste of your own medicine
-

39. Avoid making joke of people. No error.

A B C D

Pick out the correct alternative that suggests the error part in the sentence.

- | | |
|-------|-------|
| (1) A | (2) B |
| (3) C | (4) D |
-

40. Do not play foul or you may regret your actions later.

Identify the part of speech of the underlined word.

- | | |
|---------------|------------|
| (1) Verb | (2) Noun |
| (3) Adjective | (4) Adverb |
-

41. We should give a wide berth to bad characters.

Identify the correct meaning of the idiom underlined.

- (1) keep away from
 - (2) publicly condemn
 - (3) give publicity to
 - (4) not sympathise with
-

42. He is always picking holes in every subject.

Identify the correct meaning of the phrase underlined.

- (1) creating problems in
 - (2) finding fault with
 - (3) asking irrelevant questions
 - (4) suggesting improvement in
-

43. One cannot make anything out of Sohan's attitude as he is such a queer fish.

Pick out the correct meaning of the underlined part.

- (1) a funny person
 - (2) a strange person
 - (3) a sensitive person
 - (4) a quarrelsome person
-

44. The rich industrialist will go to the dogs because of his son's bad habits.

Identify the correct meaning of the underlined part.

- | | |
|------------------|---------------------|
| (1) to be ruined | (2) to be decorated |
| (3) to defend | (4) to look sad |
-

45. The country is always betrayed by the snake in the grass.

Identify the correct meaning of the underlined part.

- (1) a secret enemy
 - (2) an ambitious person
 - (3) dominant people
 - (4) crooked people
-

कच्च्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK

(For Questions 46 to 50)

Read the following passage carefully and answer the questions given below it.

Because goldfish can be kept easily in small ponds and aquariums, they make good pets, but like many other pets, they must have proper care and the right kind of place to live.

A two-inch fish requires a minimum of two gallons of water containing sufficient oxygen to support life. Some oxygen will make its way into the water of an aquarium from the air that touches the surface. Plants in an aquarium also help to furnish oxygen. Snails help to keep an aquarium clean. Thus, with plenty of plants and snails, the water in an aquarium does not have to be changed frequently. A large lake may prove to be a quite unsuitable abode for goldfish.

It is important that goldfish should not be overfed. They can be fed such things as dried insects in addition to commercially-prepared goldfish food, but they should never be fed more than once a day. Even then, they should not be given more food than can be consumed in about five minutes. This ensures prolonged life.

-
- 46.** Which of the following statements is true ?
- (a) Goldfish should be given food only once a day.
 - (b) Snails eat up the goldfish in an aquarium.
 - (c) Plants provide food to the snails.
 - (d) A large lake is an ideal place for goldfish.
-
- (1) Both (a) and (b) are true
 - (2) Both (c) and (d) are true
 - (3) Only (a) is true
 - (4) Only (d) is true

47. Which of the following statements is **not** true ?

- (1) Snails make aquarium clean by eating up goldfish.
 - (2) Goldfish can be made good pets.
 - (3) Plants in an aquarium provide oxygen to goldfish.
 - (4) Goldfish must never be given too much food.
-

48. Which of the following helps supply goldfish with oxygen ?

- (1) Snails
 - (2) Plants
 - (3) Dried insects
 - (4) Surface of water
-

49. Water in an aquarium needs to be changed if _____.

- (1) there are plenty of snails and plants in it
 - (2) there is not sufficient oxygen in it
 - (3) it is very clean and contains sufficient oxygen
 - (4) it does not contain goldfish food and dried insects
-

50. What is important to remember when feeding goldfish ?

- (1) They should be fed more than once a day.
 - (2) They should be fed at five minute intervals.
 - (3) They should be fed with plants and snails.
 - (4) They should be fed only once a day.
-

कच्च्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK

51. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (एल.पी.जी.) हे घरात एक इंधन म्हणून वापरले जाते. यामध्ये _____ वायू असतात.

- | | |
|-----------------------------|--------------------|
| (1) ब्युटेन आणि आयसोब्युटेन | (2) मिथेन आणि ईथेन |
| (3) मिथेन आणि ब्युटेन | (4) फक्त मिथेन |

Liquefied Petroleum Gas (L.P.G.) used in house as a fuel consists of

- | | |
|--------------------------|------------------------|
| (1) Butane and Isobutane | (2) Methane and Ethane |
| (3) Methane and Butane | (4) Only Methane |
-

52. रॉकेटमध्ये इंधन म्हणून _____ चा उपयोग करतात.

- | | |
|---------------|---------------|
| (1) सी.एन.जी. | (2) एल.पी.जी. |
| (3) हायड्रोजन | (4) पेट्रोल |

_____ is used as a rocket fuel.

- | | |
|--------------|------------|
| (1) C.N.G. | (2) L.P.G. |
| (3) Hydrogen | (4) Petrol |
-

53. विद्युत बल्बमध्ये वापरण्यात येणारे तंतू खालीलपैकी कोणत्या पदार्थासुन बनलेला असतो ?

- | | |
|--------------|-----------------|
| (1) तांबा | (2) अल्युमिनीअम |
| (3) नायक्रोम | (4) टंगस्टन |

Which of the following materials is used for filament in an electric bulb ?

- | | |
|--------------|---------------|
| (1) Copper | (2) Aluminium |
| (3) Nichrome | (4) Tungsten |
-

54. काही उंचीवरून खाली सोडलेल्या वस्तुसाठी

- | |
|---|
| (1) ती वस्तु जमिनीपर्यंत पोहचे-पर्यंत तिची यांत्रिक ऊर्जा वाढत राहील. |
| (2) ती वस्तु जमिनीवर पोहचेल तेव्हा तिची स्थितिज ऊर्जा कमाल असेल. |
| (3) त्या वस्तुची गतिज ऊर्जा कमीत कमी होत जाईल. |
| (4) त्या वस्तुच्या गतिज ऊर्जेतील बदल व स्थितिज ऊर्जेतील बदल यांची बेरीज शुन्य असेल. |

For an object released from some height

- | |
|---|
| (1) the mechanical energy goes on increasing till the object reaches the ground. |
| (2) potential energy is maximum when it reaches the ground. |
| (3) the kinetic energy goes on decreasing. |
| (4) the sum of the change in kinetic energy and the change in potential energy is zero. |
-

55. 100 W व 230 V असलेल्या विद्युत दिव्याचा विद्युत रोध _____ असेल.

- (1) 2.30 Ω (2) 230 Ω (3) 5.29 Ω (4) 529 Ω

The resistance of the 100 W and 230 V electric bulb will be

- (1) 2.30 Ω (2) 230 Ω (3) 5.29 Ω (4) 529 Ω
-

56. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरील भ्रमणाच्या/प्रवासाच्या शास्त्रीय अभ्यासाला _____ म्हणतात.

- (1) अँस्ट्रॉनॉमी (2) अँस्ट्रॉलॉजी (3) अँस्ट्रॉनॉटीक्स (4) अँस्ट्रोफिजिक्स

The scientific study of travel outside the Earth's atmosphere is called

- (1) Astronomy (2) Astrology (3) Astronautics (4) Astrophysics
-

57. खालीलपैकी कोणता भाग सुर्याच्या संरचनेचा भाग नाही?

- | | |
|-----------------|------------------|
| (1) फोटोस्फिअर | (2) क्रोमोस्फिअर |
| (3) आयोनोस्फिअर | (4) करोना |

Which one of the following is *not* a part of the Sun's structure?

- | | |
|-----------------|------------------|
| (1) Photosphere | (2) Chromosphere |
| (3) Ionosphere | (4) Corona |
-

58. मिल्की वे _____ आहे.

- | |
|---------------------------------|
| (1) आपल्या सुर्यमालेतील एक ग्रह |
| (2) सुर्य |
| (3) विश्वातील एक सौर आकाशगंगा |
| (4) एक सुर्यमाला |

Milky Way is _____.

- | |
|---|
| (1) a planet of our solar system |
| (2) a sun |
| (3) one of the solar galaxies of the universe |
| (4) one of the solar systems |
-

59. रबराचे व्हल्कनायझेशन करताना _____ हे मूलद्रव्य वापरतात.

- | | |
|-----------------|----------------|
| (1) सिलीका (Si) | (2) सल्फर (S) |
| (3) आयर्न (Fe) | (4) कार्बन (C) |

In the vulcanization of rubber, the element used is

- | | |
|--------|-------|
| (1) Si | (2) S |
| (3) Fe | (4) C |
-

कच्च्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK

60. सर्वात आधीपासून माहीती असलेले कीटकनाशक कोणते ?

- | | |
|----------------------------|------------------------|
| (1) परमेथ्रीन (Permethrin) | (2) डी.डी.टी. (D.D.T.) |
| (3) नीकोटीन (Nicotine) | (4) झीअटीन (Zeatin) |

The earliest known pesticide is

- | | |
|----------------|------------|
| (1) Permethrin | (2) D.D.T. |
| (3) Nicotine | (4) Zeatin |
-

61. हृदयरोगविषयक आजारात उत्तेजन मिळण्यासाठी महत्वाचे औषध कोणते ?

- | | |
|-------------------------------|----------------------------|
| (1) डायगॉक्सीन (Digoxin) | (2) सीमेटीडीन (Cimetidine) |
| (3) पॅरासीटॉमाल (Paracetamol) | (4) पेनिसिलीन (Penicillin) |

The most important cardiac stimulant is

- | | |
|-----------------|----------------|
| (1) Digoxin | (2) Cimetidine |
| (3) Paracetamol | (4) Penicillin |
-

62. निसर्गत: अस्तित्वात् असणाऱ्या रासायनिक मुलद्रव्यांची संख्या _____ आहे.

- | | |
|--------|---------|
| (1) 92 | (2) 94 |
| (3) 96 | (4) 102 |

The number of chemical elements that exist naturally is

- | | |
|--------|---------|
| (1) 92 | (2) 94 |
| (3) 96 | (4) 102 |
-

63. एल-डोपा हे औषध _____ हा आजारावर उपचार करण्यासाठी वापरतात.

- | | |
|-------------------------|-------------|
| (1) टी.बी. | (2) कॅन्सर |
| (3) पार्किनसन्स दुखांणे | (4) मलेरिया |

L-dopa is a drug that is used to treat

- | | |
|-------------------------|-------------|
| (1) T.B. | (2) Cancer |
| (3) Parkinson's disease | (4) Malaria |
-

64. आयसोबैरीक (Isobaric) प्रक्रिया घडून येण्यासाठी कोणती स्थिती आवश्यक असते ?

- | | |
|-------------------|---------------|
| (1) स्थिर तपमान | (2) स्थिर दाब |
| (3) स्थिर आकारमान | (4) बदलता दाब |

An isobaric process occurs at

- | | |
|--------------------------|-----------------------|
| (1) constant temperature | (2) constant pressure |
| (3) constant volume | (4) changing pressure |
-

65. थर्मोडायनॉमिक्स चा दुसरा नियम _____ च्या संदर्भात आहे.

- | | |
|-------------------------|--------------------------|
| (1) तपमान | (2) दाब |
| (3) एन्ट्रॉपी (entropy) | (4) एन्थाल्पी (enthalpy) |

Second Law of Thermodynamics is about

- | | |
|-----------------|--------------|
| (1) temperature | (2) pressure |
| (3) entropy | (4) enthalpy |
-

66. रेडीओकार्बन डेटिंगच्या साहाय्याने खालीलपैकी कोणाच्या वयाबाबत माहिती मिळते ?

- | |
|---|
| (1) इमारती |
| (2) जुन्या खडकात दिसणारा वनस्पती अगर प्राणी यांचा अवशेष |
| (3) खडक |
| (4) लहान मूळ |

Radiocarbon dating is used to find the age of

- | |
|---------------|
| (1) buildings |
| (2) fossils |
| (3) rocks |
| (4) babies |
-

67. चॉकलेटमध्ये जास्त प्रमाणात _____ असल्यामुळे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.

- | | |
|----------------------|--------------------|
| (1) कोबाल्ट (Cobalt) | (2) निकेल (Nickel) |
| (3) झिंक (Zinc) | (4) लीड (Lead) |

Chocolates can be bad for health because of high content of

- | | |
|------------|------------|
| (1) Cobalt | (2) Nickel |
| (3) Zinc | (4) Lead |
-

68. पुढीलपैकी कोणत्या देशाला साखरेचे आगार समजले जाते ?

- | | |
|-----------------------------|-----------------------|
| (1) क्युबा (Cuba) | (2) भारत (India) |
| (3) अर्जेन्टीना (Argentina) | (4) यू.एस.ए. (U.S.A.) |

Which country is called the Sugar bowl of the world ?

- | | |
|---------------|-----------|
| (1) Cuba | (2) India |
| (3) Argentina | (4) U.S.A |
-

काच्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK

69. टर्पेनटाईन हे _____ पासून मिळवितात.

- (1) क्रूड पेट्रोलियम (Crude Petroleum)
- (2) देवदार (Deodar)
- (3) पाईन (Pine)
- (4) ओक (Oak)

Turpentine is obtained from

- (1) Crude Petroleum
- (2) Deodar
- (3) Pine
- (4) Oak

70. चहाच्या पानातील सर्वात जास्त उत्तेजना देणारा घटक _____ आहे.

- | | |
|----------------------------------|----------------------|
| (1) ब्रुसीन (Brucine) | (2) कॅफेन (Caffeine) |
| (3) फेनिलएलानाईन (Phenylalanine) | (4) थेइन (Theine) |

The most important stimulant in tea leaves is

- | | |
|-------------------|--------------|
| (1) Brucine | (2) Caffeine |
| (3) Phenylalanine | (4) Theine |

71. आईच्या गर्भाशयातील बाळाच्या तपासणीसाठी _____ चा उपयोग करतात.

- (1) क्ष-किरण
- (2) ग्यामा किरण
- (3) अल्ट्रासॉनिक ध्वनी लहरी
- (4) मायक्रोवेव्हज् (मुळलहरी)

What is used to scan an unborn baby in the mother's womb ?

- (1) X-rays
- (2) Gamma rays
- (3) Ultrasonic Sound waves
- (4) Microwaves

72. एखाद्या वस्तुचे पृथ्वीवरील वजन 9.80 न्युटन असेल. तर त्याचे चंद्रावरील वस्तुमान किती असेल ?
(1) 10 किलो (2) 1 किलो
(3) 1.63 न्युटन (4) वरील एकही नाही

An object on the Earth has weight 9.80 Newton. Then what will be its mass on the Moon ?

- (1) 10 kg (2) 1 kg
(3) 1.63 Newton (4) None of the above

-
73. 2009 साली जगातील सर्वात मोठी सौर बाष्य यंत्रणा भारतात _____ इथे स्थापित केली.
(1) तिरुपती (2) अमृतसर
(3) वाराणसी (4) शिर्डी

The world's largest solar steam system was inaugurated in 2009 at

- (1) Tirupati (2) Amritsar
(3) Varanasi (4) Shirdi
-

74. 2009 साली गॅलेरेस नावाचा जिवंत ज्वालामुखी कोणत्या देशात आढळला ?
(1) कोलंबिया (2) कंबोडिया
(3) कॅमेरून (4) कोमोरोस

Galeras volcano, which erupted in 2009, is located in

- (1) Colombia (2) Cambodia
(3) Cameroon (4) Comoros
-

75. सर अल्बर्ट आईन्स्टाईन यांना प्रदान करण्यात आलेले नोबेल पारितोषिक _____ च्या यशस्वी सिद्धांत/स्पष्टीकरणासाठी होते.
(1) सापेक्षतावादाचा विशिष्ट सिद्धांत
(2) ब्राऊनियन मोशन
(3) लेजर किरणांचा उगम
(4) फोटोइलेक्ट्रीक इफेक्ट

Sir Albert Einstein was awarded the Nobel Prize for his theory/explanation of

- (1) Special theory of relativity
(2) Brownian motion
(3) Origin of lasers
(4) Photo-electric effect
-

76. RUSA चे विस्तारीत रूप

- (1) राजकीय उच्चतर शिक्षा अभियान
- (2) राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान
- (3) राष्ट्रीय अर्बन शिक्षा अभियान
- (4) राष्ट्रीय युनियन सेवा अभियान

RUSA stands for

- (1) Rajkiya Uchchatar Shiksha Abhiyan
 - (2) Rashtriya Uchchatar Shiksha Abhiyan
 - (3) Rashtriya Urban Shiksha Abhiyan
 - (4) Rashtriya Union Seva Abhiyan
-

77. खालील विधाने पहा :

- (अ) 'माय ब्रीफ हिस्ट्री' हे स्टीफन हॉकिंगचे आत्मचरीत्रपर पुस्तक आहे.
- (ब) हॉकिंगचा जन्म 8 जाने. 1953 रोजी झाला.
- वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

- | | |
|-----------------|-----------------|
| (1) फक्त (अ) | (2) फक्त (ब) |
| (3) (अ) आणि (ब) | (4) यापैकी नाही |

Consider the following statements :

- (A) 'My Brief History' is the autobiography of Stephen Hawking.
 (B) Hawking was born on 8 Jan. 1953.

Which of the statements given above is/are correct ?

- | | |
|-----------------|-------------------|
| (1) Only (A) | (2) Only (B) |
| (3) (A) and (B) | (4) None of these |
-

78. 17 एप्रिल 2013 रोजी मरण पावलेल्या भारताच्या एकमेव महिला मुख्य निर्वाचन आयुक्ताचे नाव सांगा.

- | | |
|----------------------|-----------------|
| (1) फातिमा बीवी | (2) लिला सेठ |
| (3) व्ही.एस. रमादेवी | (4) यापैकी नाही |

Name the only woman Chief Election Commissioner of India, who died on April 17, 2013.

- | | |
|-------------------|-------------------|
| (1) Fathima Beevi | (2) Leela Seth |
| (3) V.S. Ramadevi | (4) None of these |

79. खालील विधाने विचारात घ्या :

- (अ) सुसीबेन शाह या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.
 (ब) 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

- | | |
|-----------------|-----------------|
| (1) फक्त (अ) | (2) फक्त (ब) |
| (3) (अ) आणि (ब) | (4) यापैकी नाही |

Consider the following statements :

- (A) Susieben Shah is the Chairman of Maharashtra State Women's Commission.
 (B) 8 March is celebrated as Women's Day.

Which of the above statement(s) is/are correct ?

- | | |
|-----------------|-------------------|
| (1) Only (A) | (2) Only (B) |
| (3) (A) and (B) | (4) None of these |

80. जगातील सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन असणारा देश कोणता ?

- | | |
|----------|------------------|
| (1) चीन | (2) कुवेत |
| (3) भारत | (4) सौदी अरेबिया |

Which is the world's largest gold producing country ?

- | | |
|-----------|------------------|
| (1) China | (2) Kuwait |
| (3) India | (4) Saudi Arabia |

81. फेसबुकने व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅप विकत घेण्यासाठी किती डॉलर्सचा प्रस्ताव मांडला ?

- | | |
|-------------|-------------|
| (1) 10 अब्ज | (2) 14 अब्ज |
| (3) 19 अब्ज | (4) 29 अब्ज |

How many US dollars were offered by Facebook to purchase the Whatsapp Messaging App ?

- | | |
|----------------|----------------|
| (1) 10 billion | (2) 14 billion |
| (3) 19 billion | (4) 29 billion |

कच्च्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK

82. सूची “अ” व सूची “ब” मधील जोड्या जुळवा.

अ (प्रकल्प)	ब (राज्य)
A. भाक्रा नानगल	I. कर्नाटक
B. हिराकूड	II. आंध्र प्रदेश
C. निजामसागर	III. पंजाब
D. कृष्णराजसागर	IV. ओडीशा

अ ब क ड
(1) III IV II I
(2) IV III I II
(3) II I III IV
(4) I II IV III

Match List “A” with List “B”.

A (Project)	B (State)
A. Bhakra Nangal	I. Karnataka
B. Hirakud	II. Andhra Pradesh
C. Nizamsagar	III. Punjab
D. Krishnarajasagar	IV. Odisha

A B C D
(1) III IV II I
(2) IV III I II
(3) II I III IV
(4) I II IV III

83. ढगापासुन कृत्रिम पाऊस पाढण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?

- | | |
|-------------------------|---------------------|
| (1) क्लाऊड कॉम्प्युटिंग | (2) क्लाऊड कंट्रोल |
| (3) क्लाऊड इंजिनिअरिंग | (4) क्लाऊड सिर्डींग |

The technique of inducing rain from clouds is called as

- | | |
|-----------------------|-------------------|
| (1) Cloud Computing | (2) Cloud Control |
| (3) Cloud Engineering | (4) Cloud Seeding |

84. खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे ?

- | | | |
|--------------|---|------------------------------|
| (अ) अग्नी II | — | मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र |
| (ब) नाग | — | रणगाडा वेधी क्षेपणास्त्र |
| (क) सागरिका | — | सुपरसौनिक क्रूझ क्षेपणास्त्र |
| (द) पृथ्वी I | — | अल्प पल्ल्याचे क्षेपणास्त्र |

पद्धती :

- | | |
|-----------------|-----------------|
| (1) (अ) आणि (क) | (2) (अ) आणि (ब) |
| (3) फक्त (क) | (4) फक्त (अ) |

Which of the following pairs is *not* correctly matched ?

- | | | |
|---------------|---|---------------------------|
| (A) Agni II | — | Medium Range Missile |
| (B) Nag | — | Anti Tank Missile |
| (C) Sagrika | — | Supersonic Cruise Missile |
| (D) Prithvi I | — | Short Range Missile |

Options :

- | | |
|-----------------|-----------------|
| (1) (A) and (C) | (2) (A) and (B) |
| (3) Only (C) | (4) Only (A) |

85. खालीलपैकी कोणत्या भारतीय खाजगी क्षेत्रातील बँकेने आपली शाखा प्रथमत: चीनमध्ये स्थापीत केली ?

- | |
|-------------------------|
| (1) एच.डी.एफ.सी बँक |
| (2) आय.सी.आय.सी.आय. बँक |
| (3) कॉसमॉस बँक |
| (4) ऑक्सिस बँक |

Which of the following Indian Private Sector Banks has set up its first branch in China ?

- | |
|-----------------|
| (1) HDFC Bank |
| (2) ICICI Bank |
| (3) Cosmos Bank |
| (4) Axis Bank |

काळ्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK

86. टेरी वॉल्श यांच्या संदर्भात खालील विधाने पहा :

- (अ) भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षक पदी त्यांची नियुक्ती झाली आहे.
 - (ब) ते इंग्लंडच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक होते.
 - (क) ते आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे 'मास्टर कोच' आहेत.
- वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
- (1) फक्त (अ) (2) (अ) आणि (ब)
 - (3) फक्त (क) (4) (अ) आणि (क)

Consider the following statements about Terry Walsh :

- (A) He has been appointed as a Coach of Indian Hockey Team.
- (B) He was the Coach of Hockey Team of England.
- (C) He is 'Master Coach' of International Hockey Federation.

Which of the statements given above is/are correct ?

- (1) Only (A) (2) (A) and (B)
- (3) Only (C) (4) (A) and (C)

87. जीवशास्त्राच्या अभ्यासासाठी गणिती व सांख्यिकी पद्धतीच्या उपयोगास _____ म्हणतात.

- (1) बॉटनी (2) बायोमेट्री
- (3) बायोफिजिक्स (4) बायोटेक्नीक

The application of mathematical and statistical methods to the study of biology is called

- (1) Botany (2) Biometry
- (3) Biophysics (4) Biotechnology

88. भारतीय संसदेवर हळा करणाऱ्या अफजल गुरुला खालीलपैकी कोणत्या तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली ?

- (1) येरवडा जेल (2) सेंट्रल जेल
- (3) तिहार जेल (4) सेल्युलर जेल

In which of the following jails was Afzal Guru hanged till death for attacking the Indian Parliament ?

- (1) Yerwada Jail (2) Central Jail
- (3) Tihar Jail (4) Cellular Jail

89. सूची “अ” व सूची “ब” मधील जोड्या जुळवा.

अ

- अ. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
- ब. राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय
- क. भारतीय नाविक प्रबोधिनी
- ड. भारतीय सैन्य प्रबोधिनी

ब

- I. डेहराडून
- II. नवी दिल्ली
- III. खडकवासला
- IV. कोची

अ ब क ड

- | | | | | |
|-----|-----|-----|-----|----|
| (1) | IV | III | I | II |
| (2) | III | I | II | IV |
| (3) | III | II | IV | I |
| (4) | I | IV | III | II |

Match List “A” with List “B”.

A

- A. National Defence Academy
- B. National Defence College
- C. Indian Naval Academy
- D. Indian Military Academy

B

- I. Dehradun
- II. New Delhi
- III. Khadakwasla
- IV. Kochi

A B C D

- | | | | | |
|-----|-----|-----|-----|----|
| (1) | IV | III | I | II |
| (2) | III | I | II | IV |
| (3) | III | II | IV | I |
| (4) | I | IV | III | II |

90. भारताच्या कोणत्या शहरात पहीली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस सुरु केली ?

- | | |
|------------|------------|
| (1) चेन्नई | (2) बँगलोर |
| (3) दिल्ली | (4) मुंबई |

In which of the Indian cities was the first electric zero emission bus introduced ?

- | | |
|-------------|---------------|
| (1) Chennai | (2) Bangalore |
| (3) Delhi | (4) Mumbai |

काच्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK

91. खालील जोड्या जुळवा :

- | अ
(संघटना) | ब्र
(संस्थापक) |
|------------------|---------------------------|
| अ. ब्राह्मो समाज | I. रमाबाई रानडे |
| ब. आर्य समाज | II. स्वामी दयानंद सरस्वती |
| क. रामकृष्ण मिशन | III. राजा राममोहन रॉय |
| ड. सेवा सदन | IV. स्वामी विवेकानंद |

- | अ | ब | क | ड |
|---------|-----|-----|----|
| (1) I | II | III | IV |
| (2) II | III | I | IV |
| (3) III | II | IV | I |
| (4) IV | III | II | I |

Match the following pairs :

- | A
(Organization) | B
(Founder) |
|-----------------------|------------------------------|
| A. Brahmo Samaj | I. Ramabai Ranade |
| B. Arya Samaj | II. Swami Dayanand Saraswati |
| C. Ramkrishna Mission | III. Raja Rammohan Roy |
| D. Seva Sadan | IV. Swami Vivekanand |

- | A | B | C | D |
|---------|-----|-----|----|
| (1) I | II | III | IV |
| (2) II | III | I | IV |
| (3) III | II | IV | I |
| (4) IV | III | II | I |

92. भारतामध्ये सौर ऊर्जा हा सर्वात मोठा अपारंपारीक ऊर्जेचा स्रोत आहे कारण आपणास भरपूर सुर्यग्रकाश _____ दिवस वर्षाकाठी मिळतो.

- | | |
|----------------|----------------|
| (1) 100 ते 150 | (2) 150 ते 200 |
| (3) 200 ते 250 | (4) 250 ते 300 |

In India, Solar Energy is the biggest non-conventional source of energy because we receive abundant sunshine for about _____ days every year.

- | | |
|----------------|----------------|
| (1) 100 to 150 | (2) 150 to 200 |
| (3) 200 to 250 | (4) 250 to 300 |

93. खालील जोड्या जुळवा :

अ (शहरे)	ब (उद्योग)
अ. विशाखापट्टनम्	I. शिलाई मशिन
ब. सुरत	II. कापड
क. आग्रा	III. जहाज बांधणी
ड. लुधियाना	IV. पादत्राणे

अ	ब	क	ड
(1) II	I	III	IV
(2) IV	III	II	I
(3) III	II	IV	I
(4) III	II	I	IV

Match the following pairs :

A (Towns)	B (Industry)
A. Vishakhapatnam	I. Sewing Machines
B. Surat	II. Textile
C. Agra	III. Ship building
D. Ludhiana	IV. Shoes

A	B	C	D
(1) II	I	III	IV
(2) IV	III	II	I
(3) III	II	IV	I
(4) III	II	I	IV

94. 2013 मध्ये भारत सरकारने स्वयं सिद्धा गटांच्या (SHG's) महिलांच्या सबलीकरणासाठी दारिद्र्य निर्मूलनासाठी कमीत कमी किती टक्के दराने कर्ज देण्याची तरतुद संमत केली ?

- | | |
|---------|--------|
| (1) 7% | (2) 9% |
| (3) 11% | (4) 4% |

In 2013, Indian Government has approved the proposal of providing loans to women Self Help Groups (SHG's) at a lower interest rate of _____ to eradicate poverty through Women Empowerment.

- | | |
|---------|--------|
| (1) 7% | (2) 9% |
| (3) 11% | (4) 4% |

कच्च्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK

95. खालील सूची “अ” व सूची “ब” मधील जोड्या जुळवा.

- | अ | ब |
|---------------|-------------------|
| अ. सिंचन दिन | I. 27 फेब्रुवारी |
| ब. मराठी दिन | II. 12 मार्च |
| क. समता दिन | III. 05 सप्टेंबर |
| ड. शिक्षक दिन | IV. 26 फेब्रुवारी |

- | अ | ब | क | ड |
|---------|-----|-----|-----|
| (1) IV | I | II | III |
| (2) I | II | III | IV |
| (3) III | IV | I | II |
| (4) II | III | IV | I |

Match the List “A” with List “B”.

- | A | B |
|-------------------|-------------------|
| A. Irrigation Day | I. 27 February |
| B. Marathi Day | II. 12 March |
| C. Equality Day | III. 05 September |
| D. Teacher’s Day | IV. 26 February |

- | A | B | C | D |
|---------|-----|-----|-----|
| (1) IV | I | II | III |
| (2) I | II | III | IV |
| (3) III | IV | I | II |
| (4) II | III | IV | I |

96. 2014 मध्ये सासवड येथे भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?

- | | |
|----------------------|--------------------|
| (1) फ.मु. शिंदे | (2) उत्तम कांबळे |
| (3) वसंत अबाजी डहाके | (4) नागनाथ कोतापळे |

Who was the president of Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan held in 2014 at Saswad ?

- | | |
|-------------------------|------------------------|
| (1) F.M. Shinde | (2) Uttam Kamble |
| (3) Vasant Abaji Dahake | (4) Nagnath Kottapalle |

97. ज्ञानपीठ पुरस्काराच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चूकीची आहे ?

- | | | |
|---------------------------|---|-----------|
| (अ) वि. स. खांडेकर | — | कादंबरी |
| (ब) वि. वा. शिरवाडकर | — | नाटक |
| (क) माणिक गोडघाटे (ग्रेस) | — | निबंध |
| (ड) गो.वि. करंदीकर | — | काव्यकृति |
-
- (1) (अ) आणि (क)
 - (2) (क) आणि (ड)
 - (3) फक्त (क)
 - (4) फक्त (ड)

Which one of the following pairs is *incorrect* with reference to Gyanpith awards ?

- (A) V.S. Khandekar — Novel
 - (B) V.V. Shirwadkar — Drama
 - (C) Manik Godghate — Essay
 - (D) G.V. Karandikar — Poetry
-
- (1) (A) and (C)
 - (2) (C) and (D)
 - (3) Only (C)
 - (4) Only (D)

98. अल्फा सेन्टॉरी या तात्याचे पृथ्वीपासूनचे अंतर _____ आहे.

- (1) पृथ्वीपासून सुर्याच्या अंतराएवढे
- (2) पृथ्वीपासून सुर्याच्या अंतरापेक्षा कमी
- (3) पृथ्वीपासून सुर्याच्या अंतरापेक्षा जास्त
- (4) काळाप्रमाणे सतत बदलत राहणारे

The distance of the star Alpha Centauri from the Earth is

- (1) the same as that of the Sun from the Earth
- (2) shorter than that of the Sun from the Earth
- (3) greater than that of the Sun from the Earth
- (4) varies continuously with time

99. खालील जोड्या जुळवा :

अ

- अ. भारत सरकार कायदा 1919
- ब. भारत सरकार कायदा 1935
- क. मोर्ले – मिंटो सुधारणा
- ड. कॅबिनेट मिशन योजना

ब

- I. प्रांतिक स्वायत्तता
- II. स्वतंत्र मतदारसंघ
- III. द्विदल शासन
- IV. घटना समिती

अ	ब	क	ड
---	---	---	---

- (1) I II III IV
- (2) II IV III I
- (3) IV I III II
- (4) III I II IV

Match the following :

A

B

- | | |
|----------------------------|--------------------------|
| A. Govt. of India Act 1919 | I. Provincial Autonomy |
| B. Govt. of India Act 1935 | II. Separate Electorate |
| C. Morely – Minto Reforms | III. Dyarchy |
| D. Cabinet Mission Plan | IV. Constituent Assembly |

A	B	C	D
---	---	---	---

- (1) I II III IV
- (2) II IV III I
- (3) IV I III II
- (4) III I II IV

100. खालीलपैकी कोणती नदी भारतातील दुसरी भोठी नदी आहे ?

- | | |
|------------|-------------|
| (1) गंगा | (2) गोदावरी |
| (3) नर्मदा | (4) यमुना |

Which of the following is the second longest river in India ?

- | | |
|-------------|--------------|
| (1) Ganga | (2) Godavari |
| (3) Narmada | (4) Yamuna |

कच्च्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK

सूचना - (पृष्ठ 1 वरून पुढे....)

- (8) प्रश्नपुस्तिकेमध्ये विहित केलेल्या विशिष्ट जागीच कच्चे काम (एक वर्क) करावे. प्रश्नपुस्तिकेब्यातिरिक्त उत्तरपत्रिकेवर वा इतर कागदावर कच्चे काम केल्यास ते कॉपी करण्याच्या उहेशाने केले आहे, असे मानले जाईल व त्यानुसार उमेदवारावर शासनाने जारी केलेल्या “परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचे अधिनियम-82” यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल व दोषी व्यक्ती कमाल एक वर्षाच्या कारावासाच्या आणि/किंवा रूपये एक हजार रुक्मेच्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल.
- (9) सदर प्रश्नपत्रिकेसाठी आयोगाने विहित केलेली वेळ संपल्यानंतर उमेदवाराला ही प्रश्नपुस्तिका स्वतःब्रोबर परीक्षाकक्षाबाहेर घेऊन जाण्यास परवानगी आहे. मात्र परीक्षा कक्षाबाहेर जाण्यापूर्वी उमेदवाराने आपल्या उत्तरपत्रिकेचा भाग-1 परिवेक्षकाकडे न विसरता परत करणे आवश्यक आहे.

नमुना प्रश्न

Q.No. 201. The Catch varies inversely with the size of the :

- | | |
|-----------------|-------------|
| (1) nozzle | (2) droplet |
| (3) obstruction | (4) sprayer |

हा प्रश्नाचे योग्य उत्तर “(3) obstruction” हे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर “(3)” होईल, आता खालीलप्रमाणे प्रश्न क्र. 201 समोरील उत्तर-क्रमांक “③” चा कंस खालीलप्रमाणे पूर्णपणे छायांकित करून दाखविणे आवश्यक आहे.

प्र.क्र. 201. ① ② ● ④

अशा पद्धतीने प्रस्तुत प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाचा तुमचा उत्तरक्रमांक हा तुम्हाला स्वंतरीत्या पुरविलेल्या उत्तरपत्रिकेवरील त्या त्या प्रश्नक्रमांकासमोरील संबंधित वर्तुळ पूर्णपणे छायांकित करून दाखवावा. ह्याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरावे, पेन्सिल वा शाईचे पेन वापरू नये.

कच्च्या कामासाठी जागा / SPACE FOR ROUGH WORK